

comp. f. शा MBH. 1, 2868. 13, 3826. R. 2, 95, 3. Spr. 2087. PRAB. 73, 1. — 2) m. N. pr. eines mythischen Wesens, welches Garuḍa bekämpft, MBH. 1, 1489. — Vgl. पौलिन्य.

पुलिनवती (von पुलिन) f. wohl N. pr. eines Flusses gaṇa शिरादि zu P. 6, 3, 119.

पुलिन्दृ UNĀDIS. 4, 85. 1) m. pl. N. pr. eines barbarischen Volksstamms AK. 2, 10, 21. H. 934. HALĀJ. 2, 44. LIA. I, 183, N. 1. AIT. BR. 7, 18. MBH. 1, 6685. 2, 1068 (°नगर). 1120. 6, 369 (VP. 193). 7, 4847. 8, 779. 12, 5620. 7559. 13, 2104. HARIV. 3274. R. 4, 40, 21. 41, 17. 44, 12. RAGH. 16, 19, 32. VARĀH. BRH. S. 4, 22. 5, 39. 9, 17. 16, 2. KATHĀS. 10, 157. 32, 69 (°प.). BHĀG. P. 2, 4, 18. MĀRK. P. 57, 47. 50. sg. ein Individuum dieses Volkes PANĀT. 120, 8. KATHĀS. 7, 26. ein Fürst der P. MBH. 2, 119. पुलिन्दृ mit कुलिन्दृ verwechselt MBH. 3, 10864; vgl. LASSEN in Z. f. d. K. d. M. 2, 24. — 2) = मङ्ग HALĀJ. 3, 50; vgl. पौलिन्दृ.

पुलिन्दक (von पुलिन्दृ) m. सिन्धुपुलिन्दकाः N. eines oder zweier Völker MBH. 6, 348 (VP. 186, wo °पुलिन्दृ gedruckt ist). N. pr. eines Fürsten der Pulinda, Čavara, Bhilla: पुलिन्दकाभ्यस्य पुलिन्दधिपते: KATHĀS. 12, 45. 19, 59. 22, 64. N. pr. eines Sohnes des Ārdraka VP. 471.

पुलिमत् m. N. pr. eines Mannes VP. 473. पुलोमत् MATSJA-P.

पुलिरिक् m. Schlangen ČABDĀRTHAK. bei WILS.

पुलिश m. Paulus (Alexandrinus), Verfasser eines Siddhānta, BHĀTTOTPĀLA ZU VARĀH. BRH. S. 2. VERZ. D. B. H. No. 939. WEBER, Ind. Lit. 226. 228. fg. — Vgl. पौलिश.

पुलु Nebenform von पुरु.

पुलुकाम (पुलु + काम) adj. begehrlich NIR. 6, 4. RV. 1, 179, 5.

पुलुष m. N. pr. eines Mannes; s. पौलुष.

पुलोम 1) m. Nebenform von पुलोमन् R. 4, 39, 7. — 2) f. शा a) N. pr. einer Tochter des Unholden Vaiçvānara, die der Unhold Puloman liebte, die aber die Gemahlin Bhṛgu's (Kaçjapa's) wurde, MBH. 1, 875. fg. 3, 3971. HARIV. 208. VP. 148. BHĀG. P. 6, 6, 32. fg. — b, = वचा Acorus calamus Lin. NIGB. PR.

पुलोमन् m. N. pr. eines Unholden, des Schwiegervaters von Indra, von dem er erschlagen wurde, H. 174. MBH. 1, 881. 2530. AR6. 10, 7. HARIV. 200. 207. 1174. 2288. 12982. 13176. 13222. 14290. KĀM. NĪTIS. 8, 21. VP. 147. BHĀG. P. 6, 6, 30. पुलोमडा f. Tochter des P., Bein, der Gemahlin Indra's (vgl. पौलोमी) AK. 1, 1, 4, 40. VERZ. D. OXF. H. 191, a, 33. Indra führt die Beinamen: पुलोमजित् ebend. 184, a, 24. पुलोमद्विष् H. 174, SCH. पुलोमभिद् BHĀBHR. im CKDR. पुलोमारि TRIE. 1, 1, 58. — Vgl. पौलोम.

पुलोमस् m. N. pr. eines Fürsten VP. 473, N. 63. — Vgl. पुलिमत्.

पुलोमहू f. Optium NIGH. PR.

पुलोमर्चिस् (पुलोमन् + अर्चिस्) m. N. pr. eines Fürsten VP. 473.

पुल्कस m. nach den Erklärern zu ÇAT. BA. 14, 7, 1, 22 (BRH. ĀR. UP. 4, 3, 22) = पौलकस.

पुल्यै adj. von पुल gāna बलादि zu P. 4, 2, 80.

पुल् adj. blühend; n. Blume ČABDĀRTHAK. bei WILSON. Fehlerhaft für कुला.

पुल्कक (?) n. = आश्रय Wunder H. c. 88.

पुल्वघ् (पुल् + घघ) adj. viel Uebel thuend: वारूस्य पुल्वयो मृगः RV.

10, 86, 21. NIR. 13, 3, wo das Wort fälschlich durch ब्रह्मादिन् (als wenn घस् darin enthalten wäre) erklärt wird.

1. पुष्, पौषामि (nur NIR. 10, 34) DHĀTUP. 17, 50; पुष्यति DHĀTUP. 26, 73; पुष्टाति (nicht in der älteren Sprache) 31, 57; aor. श्रुष्टत् P. 3, 1, 55. VOP. 8, 38. 11, 3. पुषेषम् पुषेम (KĀT. ÇR. 2, 1, 3); पुषेष; पुष्यात्, पुष्यासम्; mit und ohne Bindevocal KĀT. 6, 8 aus SIDDA. K. zu P. 7, 2, 10. dat. inf. पुष्येस्; partic. praet. pass. पुष्ट (nur dieses zu belegen) und पुष्यित AK. 3, 2, 46. 1) intrans. (nur पुष्यति) gedeihen, in Zunahme —. Wohlbeinden —, Wohlstand sein: व्रते तैं ज्ञेति पुष्यति RV. 1, 83, 3. सो श्रमे धते मूर्खीं स पुष्यति 3, 10, 3. नासुन्वता सधते पुष्यता चन् 5, 34, 5, 4. 8, 5, 7, 32, 9. प्र वाङ्मिस्तिरत् पुष्यते नः 37, 5, 5, 50, 1, 6, 13, 5. अस्मिन्युष्यत् तु गोपतौ 10, 19, 3. VS. 23, 30. AV. 13, 4, 4, 5. ÇAT. BA. 2, 2, 2, 5. पुष्यतु भूमो ऽस्त्विति 6, 1, 2, 1. देहमिलाणुष्यत्सुरामिषै: BHĀTT. 17, 32, v. 1. स पुष्यतिराम् 4, 29. भार्या चैव पुष्यतु so v. a. werde ernährt MBH. 13, 4569. — 2) trans. gedeihen machen, — lassen (vgl. den Gebrauch von τρέφω). a) aufziehen, erziehen, ernähren, unterhalten, zur Entwicklung kommen lassen. wachsen lassen: पश्यन् ÇAT. BR. 13, 2, 9, 8. जा: RV. 3, 43, 3. AIT. BR. 2, 1. पूषेयं हृदं सर्वं पुष्यति यदिदं किं च ÇAT. BR. 14, 4, 2, 25. प्रजा: RV. 3, 55, 19. 10, 170, 1. पोषति प्रजा रसानुप्रदानेन NIR. 10, 34. तोके पूष्येम शतं हिमौ: heranwachsen sehen RV. 1, 64, 14. पुत्रान् PANĀT. BR. 25, 16, 3. नार्यमणं पूष्यति नो सखायम् für sich heranziehen RV. 10, 117, 6. — मह्यैस्तु विविधैस्तैस्तैः पुत्रो मामिल् पुष्यति R. 4, 61, 24. देहमिलाणुष्य: सुरामिषै: BHĀTT. 17, 32. पुष्यतास माम् HARIV. 7421. पुत्रानिव प्रियान्वातून् — पुष्या MBH. 3, 1963. PANĀT. 238, 7. यः सर्वदास्मानयुष्टस्वपेषम् BHĀTT. 3, 13, 6, 26; vgl. P. 3, 4, 40. श्रीघोषेमौ हृते तच्छुक्रं सृजतः पुष्यतश्च हृ MBH. 13, 3239. प्रजायते सुतावार्यो दुःखेन मृता विमोः। पुष्टाति चापि मृता स्त्रेहेन MBH. 3, 13639. प्रस्तर्यमेवं पुष्टाति पेशत्वै: SPR. 630. पुष्टाति देहं तृणैः 2506. 2602. BHĀG. P. 2, 10, 42. 3, 1, 6, 13, 30, 11. MĀRK. P. 29, 3, 32, 3. VOP. 3, 143. पुष्टामि चौषधीै: BHĀG. 13, 13. MBH. 1, 3317. pass.: सुरभीमासेन दुर्मधसा पुष्यते श्वानः: SPR. 1772. BHĀG. P. 3, 31, 25. — b) gedeihen machen, — lassen, mehren; fördern, erhöhen; herrlicher machen, außere: वसूनि पुष्यति दृप्रेष्या गृहे RV. 9, 100, 2. वार्यामि 1, 164, 49. उमै वर्णावृष्टिरूपः पुष्या 179, 6. वसु 7, 32, 16. रुप्यम् 4, 12, 2. धर्मामि 5, 26, 6. आर्तिव्या 1, 94, 6. वर्चः 8. व्यामृतवः पूष्यते च पुष्यथ 4, 36, 1. परकाव्येन कवयः परद्रव्येण चेष्टाः। निर्लापितेन स्वकृतिं पुष्टत्ययतने तणो॥ RĀGA-TAR. 5, 159. VARĀH. BRH. S. 9, 43. देशान्पुष्टाति (चन्द्रः) 18, 7. कार्य पुष्टातीति पुष्यः VOP. 26, 20. pass.: न तिराधीयते स्वायो तैरसौ पुष्यते परम् SāH. D. 73, 14. — c) Zunahme einer Sache (acc.) an sich erfahren, — empfinden, zulegen an, Etwas sich mehrern sehen; in reichlichen Besitz einer Sache kommen; überh. erhalten, bekommen, besitzen, haben, an den Tag legen, enthalten, zeigen: सह श्रोतः पुष्यति विश्वामानुषक् RV. 10, 83, 1. वार्यम् 1, 81, 9, 10, 133, 2. (विश्व) पुष्यते नृमाम 7, 36, 5. व्यावर्ते स पुष्यति त्यं 6, 2, 5. रुप्यम् AV. 14, 2, 37. व्यार्त तत्रमिमृति पुष्यात् RV. 4, 21, 1. उद्यवर्ष्मीना तंसुषे विश्वा द्रूपामि पुष्यमि so v. a. du glänzest in allen Farben AV. 13, 2, 10. 7, 60, 7. RV. 8, 39, 7, 41, 5. भक्ते वर्णं पुष्यते VS. 4, 2. ÇAT. BR. 3, 1, 2, 20. सकृष्टम् 14, 9, 4, 23. न च योनिगुणान्काश्चिह्निं पुष्यति पुष्टिषु M. 9, 37. उन्मादमेकं पुष्यति MBH. 3, 2606. 2613. घोराणी द्रूपामि तथैव चार्मिर्वर्णान्कहन्पुष्याते घोरद्रव्यान् 27, 13. वा च यस्तनुमा-